

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम
कामगार कल्याणकारी मंडळांसाठी
पदनिर्मितीस मान्यता देण्याबाबत

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

शासन निर्णय क्रमांक इमारत २०१२/प्र.क्र.१६१/कामगार-७अ

दिनांक : ३ ऑक्टोबर, २०१२

वाचा : १) शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक : बीसीए २००९/प्र.क्र.८/
कामगार- ७अ, दि. १ मे, २०११

२) शासन अधिसूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक : बीसीए २००९/प्र.क्र.८/
कामगार- ७अ, दि. १४ नोव्हेंबर, २०११.

३) कामगार आयुक्ताचे पत्र क्र. काआआ/इवइबांकाकमं/२०१२/१२०६/कार्या ३०, दि. २७.६.२०१२
व १४४२, दि. १.८.२०१२

प्रस्तावना : इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ मधील तरतुदीच्या अनुषंगाने शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. : बीसीए २००९/प्र.क्र.८/कामगार- ७अ, दि. १ मे, २०११ अन्वये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. सदर मंडळ कार्यरत झाले असून त्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यभर आहे. मंडळाचे राज्यभराचे कार्यक्षेत्र पहाता मंडळाला स्वतःचा कर्मचारीवृंद मुख्यालय तसेच जिल्हास्तरावरही आवश्यक आहे. याचा विचार करून कामगार आयुक्त तथा अध्यक्ष महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, यांनी सदर मंडळाच्या दिनांक ७.६.२०१२ रोजीच्या बैठकीतील ठरावानुसार या मंडळामध्ये आवश्यक असलेली पदे निर्माण करून ती भरण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावाचा विचार करून शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मुख्यालय व जिल्हास्तरावरील आस्थापनेवरील पदनिर्मितीबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :

सोबत जोडलेल्या **परिशिष्ट- अ व ब** मध्ये नमूद केल्यानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या आस्थापनेवर मुंबई येथील मुख्यालयासाठी व जिल्हा स्तरावर एकूण ५६ पदांची निर्मिती मंडळस्तरावर करण्यास खालील अटीनुसार शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

- १) मंडळाने उपकरापोटी जमा असलेली रक्कम व कर्मचाऱ्यांची आवश्यकता याचा फेरआढावा घेऊन, यासोबत जोडलेल्या **परिशिष्ट-अ व ब** मध्ये दर्शविलेल्या पदांच्या संख्येच्या कमाल मर्यादेपर्यंत, मंडळामध्ये पदे भरण्याबाबत प्रथम ठराव करण्यात यावा. तथापि, प्रत्यक्ष पदे भरताना इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम २४ (३) नुसार ' मंडळ कोणत्याही आर्थिक वर्षात एकूण खर्चाच्या निव्वळ ५ टक्के रक्कमेपर्यंत, मंडळ सदस्य व अधिकारी यांना देय असलेले भत्ते तसेच पगारापोटी प्रशासकीय व


अन्य प्रशासकीय बाबींकरीता व मंडळ बैठकीकरिता खर्च करु शकेल', या तरतुदीच्या अधीन राहून कार्यवाही करण्यात यावी.

- २) मान्यता देण्यात आलेल्या सर्व पदांसाठीचे सेवाप्रवेश नियम हे शासनाच्या समकक्ष पदांसाठी असलेल्या सेवाप्रवेश नियमाआधारे तयार करुन घ्यावेत व त्यास मंडळाची मान्यता घ्यावी.
- ३) सदर पदांसाठी कामगार आयुक्त कार्यालयातील समकक्ष पदांसाठी लागू असलेली सहाव्या वेतन आयोगाची परिशिष्ट अ व ब मध्ये नमुद केलेली वेतनश्रेणी लागू राहिल.
- ४) सदर पदे भरण्यासाठी शासनाचे सर्व प्रचलित नियमांचे पालन करुन विहित कार्यपद्धती अवलंबविण्यात यावी.
- ५) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) नियम, २००७ च्या कलम ४० नुसार सदर पदे प्रतिनियुक्तीने भरण्याची तरतुद आहे. त्यानुसार आवश्यकतेनुरूप कार्यवाही करण्यात यावी.
- ६) कामगार आयुक्त यांनी प्रस्तावित केलेल्या कामगार उपायुक्त (वेतनश्रेणी १५६०० - ३९१०० ग्रेड पे रु ६६००) या दर्जाच्या एका पदास वित्त विभागाने मंत्री मंडळाच्या मान्यता घेण्याच्या अटीच्या अधीन राहून संमती दिली आहे. त्यानुसार सदर पदास मंत्रीमंडळाची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरु असून त्या पदास स्वतंत्रपणे मान्यता देण्यात येईल.
- ७) इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या उपकरापोटी जमा झालेल्या रक्कमेमध्ये भविष्यात घट झाल्यास या पदांच्या वेतन, भत्ते, अन्य प्रशासकीय बाबींकरीता व मंडळ बैठकी वरील खर्च भागविण्यासाठी मंडळास कोणत्याही प्रकारचे अनुदान/अर्थसहाय्य शासनाकडून देण्यात येणार नाही.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २६६/१२/ व्यय-१६, दि. २४ ऑगस्ट, २०१२ व अनौपचारिक संदर्भ वित्तीय सुधारणा, दि. ११.९.२०१२ नुसार वित्त विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर २०/१२/००४/१५०४३९/१०) या क्रमांकावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(सोमनाथ पोटेरे)
कार्यासन अधिकारी

प्रत :-

- मा.राज्यपाल यांचे सचिव,
- मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
- मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
- मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,
- मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,
- मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,
- अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.

(मंत्रालयीन सर्व विभागांकडून हा शासन आदेश त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व सार्वजनिक उपक्रमांच्या/कार्यालयांच्या निदर्शनास आणण्यात यावा.)

महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा अनुज्ञेयता व लेखा परिक्षा) मुंबई/नागपूर

मुख्य वनसंरक्षक, वन विभाग, नागपूर

अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई

निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई

सर्व कोषागारे

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

सर्व विभागीय आयुक्त

कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,

कामगार भवन, दुसरा मजला, ई ब्लॉक, सी- २०, बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स, सिटी पार्कजवळ, बांद्रा (पू),
मुंबई. ५१

सर्व जिल्हाधिकारी

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सर्व महानगरपालिका/नगरपालिका आयुक्त

सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती

सर्व मुख्याधिकारी, नगर परिषद

सर्व नोंदणी अधिकारी

कामगार आयुक्त यांच्या आस्थापनेवरील सर्व क्षेत्रीय अधिकारी (द्वारा कामगार आयुक्त)

सर्व अधिकारी (कामगार प्रभाग) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई — ३२.

कक्ष अधिकारी (प्रशासन-२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांना सदर शासन निर्णय वेबसाईटवर
टाकण्याच्या विनंतीसह अग्रेषित/निवडनस्ती.

शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक : इमारत २०१२/प्र.क्र.१६१/कामगार ७अ,
दिनांक ३ ऑक्टोबर, २०१२ सोबतचे सहपत्र)

परिशिष्ट - अ

**महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मुंबई येथील
मुख्यालयासाठीच्या नवीन पदनिर्मितीचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	एकूण पदे	सहाय्यक वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी वेतन	वेतन ग्रेड
१.	सहाय्यक कामगार आयुक्त (इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ)	१	९३०० - ३४८००	४६००
२.	लेखा व वित्त अधिकारी वर्ग- २(प्रतिनियुक्तीवर)	१	९३००-३४८००	४४००
३.	सरकारी कामगार अधिकारी (इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ)	१	९३००-३४८००	४४००
४.	अधिक्षक	१	९३००-३४८००	४३००
५.	लेखापाल	१	९३००-३४८००	४२००
६.	वरिष्ठ लिपिक	२	५२०० -२०२००	२४००
७.	मराठी/इंग्रजी लघुटंकलेखक	१	५२०० -२०२००	२४००
८.	लिपिक-टंकलेखक	४	५२०० -२०२००	१९००
९.	वाहन चालक	२	५२०० -२०२००	१९००
१०.	दप्तरी	१	४४४० -७४४०	१६००
११.	शिपाई	३	४४४० -७४४०	१३००
	एकूण पदे	१८		

(शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक : इमारत २०१२/प्र.क्र.१६१/कामगार ७अ,
दिनांक ३ ऑक्टोबर, २०१२ सोबतचे सहपत्र)

परिशिष्ट - ब

**इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जिल्हा कार्यालयासाठीच्या
नवीन पदनिर्मितीचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	सहाय्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी	
		वेतन	वेतनग्रेड
१.	सरकारी कामगार अधिकारी (इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ)	९३०० - ३४८००	४४००
२.	लिपिक - टंकलेखक	५२०० - २०२००	१९००

अ.क्र.	जिल्ह्याचे नांव	सरकारी कामगार अधिकारी (इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ) (पदसंख्या)	लिपिक-टंकलेखक (पदसंख्या)
	कोकण विभाग		
१.	मुंबई शहर	१	१
२.	मुंबई उपनगर	१	१
३.	ठाणे	१	१
४.	रायगड	१	१
५.	रत्नागिरी, सिंधुदुर्ग	१	१
	एकूण कोकण विभाग	५	५
	पुणे विभाग		
१.	पुणे	१	१
२.	सांगली, सातारा	१	१
३.	कोल्हापूर	१	१
४.	सोलापूर	१	१
	एकूण पुणे विभाग	४	४
	नाशिक विभाग		

१.	नाशिक, अहमदनगर	१	१
२.	जळगांव, धुळे व नंदुरबार	१	१
	एकूण नाशिक विभाग	२	२
	औरंगाबाद विभाग		
१.	औरंगाबाद, जालना	१	१
२.	नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर	१	१
३.	बीड, उस्मानाबाद	१	१
	एकूण औरंगाबाद विभाग	२	२
	अमरावती विभाग		
१.	अमरावती, यवतमाळ	१	१
२.	अकोला, वाशिम व बुलढाणा	१	१
	एकूण अमरावती विभाग	२	२
	नागपूर विभाग		
१.	नागपूर, वर्धा	१	१
२.	गोंदिया, भंडारा	१	१
३.	चंद्रपूर, गडचिरोली	१	१
	एकूण नागपूर विभाग	३	३
	सर्व विभागाची एकत्रित एकूण पदे	१९	१९